

May 24, 2025

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra-Kurla Complex
Bandra (East), Mumbai – 400051.
NSE Symbol: LTTS

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai- 400001
BSE Script Code: 540115

Dear Sir/Madam,

**Subject: Intimation regarding publication of Notice related to AGM, Remote e-voting and
Record Date after sending Integrated Annual Report to the shareholders.**

Pursuant to Regulation 30 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose the copies of newspaper advertisement published today i.e. May 24, 2025, in the Financial Express (English) and Loksatta (Marathi) in compliance with the provisions of the Companies Act, 2013 in relation to the 13th Annual General Meeting of the Company.

The aforesaid advertisements are also available on the website of the Company at www.ltls.com.

We request you to take the aforesaid information on records.

Thanking you,

Yours sincerely,

For **L&T Technology Services Limited**

PRASAD

VISHNU

SHANBHAG

Prasad Shanbhag

Company Secretary & Compliance Officer

(M. No. A 30254)

Digitally signed by
PRASAD VISHNU
SHANBHAG
Date: 2025.05.24 14:40:49
+05'30'

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA. THERE WILL BE NO PUBLIC OFFERING OF EQUITY SHARES IN THE UNITED STATES.



PUBLIC ANNOUNCEMENT



LIOTECH INDUSTRIES LIMITED

CIN: U27100GJ2020PLC114008

Our Company was originally incorporated as a private limited company under the name of "Liotech Industries Private Limited" on June 17, 2020 under the provisions of the Companies Act, 2013 with the Registrar of Companies, Central Registration Centre bearing registration number as U15400GJ2020PTC114008. Subsequently, pursuant to Special Resolution passed by the Shareholders at the Extra Ordinary General Meeting, held on February 06, 2024, our Company was converted into a Public Limited Company and consequently the name of our Company was changed from "Liotech Industries Private Limited" to "Liotech Industries Limited" vide a fresh certificate of incorporation consequent upon conversion from private company to public company dated April 12, 2024 issued by the Registrar of Companies, Central Registration Centre bearing CIN U27100GJ2020PLC114008. For details pertaining to the changes of name of our company and change in the registered office, please refer to the chapter titled "History and Certain Corporate Matters" beginning on page no. 127 of this Draft Prospectus.

Registered Office: Shapir, No. 269 P, New St. No. 464, Plot No. 21, Kandasanjay, Shapur, Rajkot-360024, Gujarat, India. Tel. No.: +91 99787 69610. Email: info@liotechindustries.in. Website: www.liotechindustries.in. Contact Person: Mrs. Pooja Nakul Jain, Company Secretary & Compliance Officer

PROMOTERS OF OUR COMPANY: MR. HITESHBHAI MANSUKHBHAI BHUVA, MRS. HETAL HITESH BHUVA, MR. VIPUL MANSUKHBHAI BHUVA, MRS. PUSHPABEN MANSUKHBHAI BHUVA, MR. MANSUKHBHAI KADYABHAI BHUVA AND MRS. FEMINA VIPULBHAI BHUVA

INITIAL PUBLIC OFFERING OF 11,23,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF RS. 10/- EACH ("EQUITY SHARES") OF LIOTECH INDUSTRIES LIMITED ("LIOTECH" OR THE "COMPANY") FOR CASH AT A PRICE OF RS. 10/- PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF RS. 1/- PER EQUITY SHARE) ("OFFER PRICE") AGGREGATING TO RS. 1,12,30,00,000 (IN WORDS: ONE HUNDRED TWENTY-THREE CRORES AND TEN LAKHS) ("FRESH ISSUE") AND AN OFFER FOR SALE OF RS. 2,23,00,00,000 EQUITY SHARES BY OUR SELLING SHAREHOLDERS AGGREGATING TO RS. 2,23,00,00,000 (IN WORDS: TWO HUNDRED TWENTY-THREE CRORES AND TEN LAKHS) ("OFFER FOR SALE") TOGETHER WITH THE FRESH ISSUE, THE "OFFER", OUT OF WHICH (a) EQUITY SHARES OF FACE VALUE OF RS. 10/- EACH FOR A CASH PRICE OF RS. 10/- PER EQUITY SHARE, AGGREGATING TO RS. 1,12,30,00,000 (IN WORDS: ONE HUNDRED TWENTY-THREE CRORES AND TEN LAKHS) ("MARKET MAKER RESERVATION PORTION"), THE OFFER LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION (i.e. ISSUE OF 1,12,30,00,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF RS. 10/- EACH AT AN ISSUE PRICE OF RS. 10/- PER EQUITY SHARE AGGREGATING TO RS. 1,12,30,00,000 (IN WORDS: ONE HUNDRED TWENTY-THREE CRORES AND TEN LAKHS) (IS HEREINAFTER REFERRED TO AS THE "NET ISSUE"), THE ISSUE AND THE NET ISSUE WILL CONSTITUTE 1% AND 4% RESPECTIVELY OF THE POST ISSUE PAID UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY. FOR FURTHER DETAILS, PLEASE REFER TO SECTION TITLED "TERMS OF THE OFFER" BEGINNING ON PAGE 219 OF THE DRAFT PROSPECTUS.

THE OFFER PRICE OF THE EQUITY SHARE IS RS. 10/- EACH.

THE OFFER PRICE IS OF RS. 10/- [1] TIMES OF THE FACE VALUE.

THIS OFFER IS BEING MADE IN TERMS OF CHAPTER IX OF THE SEBI (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018 (THE "SEBI ICDR REGULATIONS") READ WITH RULE 19(2)(b) OF SCRR AS AMENDED. THIS ISSUE IS A FIXED PRICE ISSUE AND ALLOCATION IN THE NET OFFER TO THE PUBLIC WILL BE MADE IN TERMS OF REGULATION 25(2) OF THE SEBI (ICDR) REGULATIONS, 2018. (For further details please see "The Issue" beginning on page no. 44 of this Draft Prospectus.) A Copy will be delivered to the Registrar of Companies as required under sub section 4 of section 26 of the Companies Act, 2013.

In terms of Regulation 25(2) of SEBI ICDR Regulations read with the SEBI Circular No. CIR/CPD/POLICYCELL/11/2015 dated November 10, 2015 and Unlisted Payment Interface (UPI) introduced under SEBI Circular Ref. SEBI/HO/CPD/CORP/2019/138 dated November 01, 2019, the potential investors shall participate in the issue only through an Application Supported by Blocked Amount (ASBA) process providing details about the bank account which will be blocked by the Self-Certified Syndicate Bank (SCSB) for the same. Further, pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/CPD/CORP/2019/133 dated November 08, 2019, individual investors applying in public offer may use either Application Supported by Blocked Amount (ASBA) facility for making application or also use UPI as a payment mechanism by providing UPID in the Application Form which is linked from Bank Account of the investor. (For details, please refer to "The Issue" beginning on page no. 212 of this Draft Prospectus.) This public announcement is being made in compliance with the provisions of Regulation 24(2) of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018 ("SEBI ICDR Regulations") to inform the public that the Company is proposing, subject to requisite approvals, market conditions and other considerations, a public issue of Equity Shares and has filed a Draft Prospectus dated May 21, 2025 with the SME Exchange, in case being SME Platform of BSE Limited ("BSE") on May 21, 2025. Pursuant to Regulation 24(1) of SEBI ICDR Regulations, the Draft Prospectus filed with BSE shall be made public for comments, if any, for a period of at least 21 days from the date of filing, by hosting it on the websites of BSE at www.bseindia.com and the website of the Company at www.liotechindustries.in and the Lead Manager at www.leadmanagers.com. Our Company hereby invites the public to give their comments on the Draft Prospectus to BSE in respect of disclosures made in the Draft Prospectus. The members of the public are requested to send a copy of the comments sent to BSE to our Company and the Lead Manager at their respective addresses mentioned below. All comments must be received by BSE and/or our Company and/or the Book Manager on or before 5 p.m. on the 21st day from the above mentioned date of filing of the Draft Prospectus with SME Platform of BSE Limited. Comments by post and email shall be accepted.

Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in this issue unless they can afford to take the risk of losing their investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in this issue. For taking an investment decision, investors must rely on their own examination of the issue and this issue including the risks involved. The Equity Shares have not been recommended or approved by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of this Draft Prospectus. Specific attention of the investors is invited to the statement of "Risk Factors" given on page 24 under the section "General Risks".

Any decision to invest in the Equity Shares described in the Draft Prospectus may only be taken after a Prospectus has been filed with the ROC and must be made solely on the basis of such Prospectus as there may be material changes in the Prospectus from the Draft Prospectus. The Equity Shares, when offered through the Prospectus, are proposed to be listed on SME Platform of BSE.

For details of the share capital and capital structure and the names of the signatories to the Memorandum of Association and the number of shares subscribed by their company, please refer to the chapter "Capital Structure" beginning on page 57 of the Draft Prospectus. The liability of the members of our Company is limited.

For details of the main objects of our Company as contained in the Memorandum of Association, please refer to the chapter "History and Certain Corporate Matters" beginning on page no. 127 of the Draft Prospectus.

BOOK RUNNING LEAD MANAGER



Wealth Mine Networks Private Limited
215 B, Maink Centre, P. N. Marg, Jagmarg-361 001, Gujarat, India.
Tel. No.: +91 7788 67143
CIN: U33000GJ1995PT023528
Email: info@wealthminetworks.com
Website: www.wealthminetworks.com
Contact Person: Mr. Jay Trivedi/Ms. Shabnam Khureshi
Investor Grievance E-mail: complaint@wealthminetworks.com
SEBI Registration No. UR000001307

REGISTER TO THE ISSUE



KFintech Technologies Limited
Saketam Tower-B, Plot No. 31 and 32, Gachibowli, Financial District,
Nanakramguda, Serilingampally, Hyderabad - 500032, Telangana, India.
Tel. No.: +91 40 6716 2222
Email: info@kfintech.com
Website: www.kfintech.com
Contact Person: Mr. M. Murti Krishna
Investor Grievance E-mail: enquire@kfintech.com
SEBI Registration No. UR000002021

All capitalized terms used and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the Draft Prospectus.

For Liotech Industries Limited

On behalf of Board of Directors

Sd/-

Mr. Hitesh Bhuvan

Managing Director

Date: May 23, 2025

Place: Rajkot

Liotech Industries Limited is proposing, subject to applicable regulatory and statutory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, an initial public offering of its Equity Shares and has filed a Draft Red Herring Prospectus with SME Platform of BSE. The Draft Red Herring Prospectus is available on the website of BSE at www.bseindia.com and the website of the Company at www.liotechindustries.in and the Lead Manager at www.leadmanagers.com. Any potential investor should not invest in equity shares involving a high degree of risk and are requested to refer to the section titled "Risk Factors" beginning on page no. 24 of the Draft Prospectus. Potential investors should not rely on the Draft Prospectus filed with BSE for making any investment decision.

The announcement has been prepared for publication in India and may not be released in the United States. This Announcement does not constitute an offer of Securities for sale in any jurisdiction, including the United States, and any securities described in this announcement may not be offered or sold in the United States absent registration under the US Securities Act of 1933, as amended, or an exemption from registration. Any public offering of securities to be made in the United States will be made by means of a prospectus that may be obtained from the company and that will contain detailed information about the company and management, as well as financial statement. There will be no public offering of the Equity Shares in the United States.

L&T Technology Services

L&T TECHNOLOGY SERVICES LIMITED

(A subsidiary of Larsen & Toubro Limited)

CIN: L27000MH2012PLC232169

Regd. Office: L&T House, N.M. Marg, Ballard Estate, Mumbai-400 001

Tel: (91 22) 6862 5257; Fax: (91 22) 6752 5658

E-mail: investor@lts.com Website: www.lts.com

NOTICE OF THE 13TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Thirteenth (13th) Annual General Meeting (AGM) of L&T Technology Services Limited will be held on Monday, June 16, 2025 at 3:30 p.m. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (AVM), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") read with the Rules made thereunder, General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 read with the circulars issued earlier on the subject by the Ministry of Corporate Affairs (MCA), and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CORP-PO-2/COR2024/133 dated October 3, 2024 read with the circulars issued earlier on the subject by SEBI (Circulars) to transact business set forth in the Notice convening the 13th AGM ("AGM Notice").

Completion of dispatch of AGM Notice & Integrated Annual Report for FY25.-In compliance with MCA Circulars and SEBI Circulars, the Company has electronically sent the AGM Notice and Integrated Annual Report for the financial year 2024-25 on May 23, 2025, to all the members who have registered their e-mail addresses with the Company/Depositories/Depository Participants/Registrar and Transfer Agents. The Company has also sent letters containing the exact web link of the Integrated Annual Report to those shareholders who have not registered their email address. The AGM Notice and the Integrated Annual Report for the financial year 2024-25 are also available on the Company's website at www.lts.com and on the website of the Stock Exchanges (i.e. BSE Limited and the National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of the National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.

Record Date: The Company has fixed Friday, June 6, 2025, as the Record Date to determine the members entitled to receive the final dividend of ₹38/- per share of face value ₹2/- each for the financial year ended March 31, 2025. For TDS related instructions on the dividend payment, members may refer to the Notice section of AGM Notice.

Inspection of documents: All the documents related to the AGM Notice shall be available for inspection of the Members by accessing the NSDL platform at https://www.evoting.nsdl.com during the remote e-voting period and during the 13th AGM.

E-voting: In accordance with provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Secretarial Standards-2 and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company has provided electronic voting facility to its members through NSDL e-voting platform. The detailed instructions for remote e-voting before the AGM and during the AGM are given in the "Notes" section of the AGM Notice. Members are requested to take note of the following:-

a) Only those Members whose names appear in the Register of Members, or the List of Beneficial Owners furnished by the National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited as on the cut-off date i.e. Monday, June 09, 2025, shall be entitled to vote on the resolutions as set out in the AGM Notice.

b) The voting rights of the Members shall be in proportion to their shareholding to the total paid-up equity share capital of the Company as on the Cut-off date.

c) Once a vote is cast by the Members, shares will not be able to change it subsequently. Members can opt for only one mode of voting, i.e. either through remote e-voting or e-voting at the AGM.

d) The remote e-voting facility will be available during the following period:-

Date and time of commencement of remote e-voting: Thursday, June 12, 2025, at 9:00 A.M. (IST)
Date and time of end of remote e-voting: Sunday, June 15, 2025, at 5:00 P.M. (IST)

The remote e-voting module will be disabled after 5 p.m. IST on Sunday, June 15, 2025.

e) Any person who becomes Member of the Company after dispatch of the AGM Notice and the Integrated Annual Report for FY 2025 and holds equity shares as on the Cut-off date, may refer to the procedure outlined in the AGM Notice for procuring the User ID & password and registration of email ID for e-voting and attending the AGM. In case the Member is already registered with NSDL for remote e-voting, s/he may use the existing credentials for casting the vote.

For queries related to e-voting, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQ) and e-voting user manual available in the download section at www.evoting.nsdl.com or contact NSDL at evoting@nsdl.com or 022-48867000.

For L&T TECHNOLOGY SERVICES LIMITED
PRASAD SHANBHAG
COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER
Membership No. A30254

Place: Mumbai

Date: May 23, 2025

OMKARA ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED

Corporate Office: Kharhar Square, 47th Floor, N.C. Kharhar Marg, R.G. Gokul Chavak, Dindur Village, Aurangabad-431004, Maharashtra, India

PUBLIC NOTICE

Caution Against Misuse of Company Letterhead and Cancellation of Fake Document
Omikara Assets Reconstruction Private Limited (Omikara ARC) has received credible information indicating that an unauthorized, fake, and fabricated document titled as a Letter of Intent to purchase NSE shares naming M/s TARS Projects Management as intermediary has been shared and is being circulated, misrepresenting the name to have been purportedly issued by Omikara ARC specifying to M/s TARS Projects Management. Said document has been crafted fraudulently, missing the official watermark and/or countersignature of the Company missing the name and date signature of the Company Secretary.

Omikara ARC categorically states that no such Letter of Intent has ever been issued, authorized or signed by the Company or any of its officials addressing M/s TARS Projects Management. Through this notice, the general public, including but not limited to financial institutions, government bodies, regulatory authorities, and concerned stakeholders are hereby cautioned and advised that they are requested to verify and/or act upon, or give any authority to the said forged and bogus paper, of any representation made pursuant thereto. Any person or entity acting upon such forged instrument shall be doing so entirely at their own risk, cost, and peril, and Omikara ARC shall not be liable for any losses, damages, or consequences arising therefrom.

Appropriate Omikara ARC taking steps to pursue all appropriate legal remedies.

Issued in the reconstruction by Omikara Assets Reconstruction Private Limited



COSMIC CRF LIMITED

CIN: L27100GJ2020PLC25647

Registered Office: 11, Monohar Park Road, 2nd Floor, Kolkata - 700029

Email: info@cosmiccrf.com, Phone: +91 33384 4208, Website: www.cosmiccrf.com

AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR AND FINANCIAL YEAR ENDED 31st MARCH, 2025

Sl. No.	Particulars	Standalone				Consolidated			
		Half Year Ended		Year Ended		Half Year Ended		Year Ended	
		31.03.2025 (Audited)	30.09.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2025 (Audited)	30.09.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)
1	Total Income from	14,13,51.81	15,864.75	13,744.15	30,190.36	25,383.92	48,198.99		
2	Net Profit/(Loss) for the period (before tax)								
3	Exceptional Extraordinary (Extraordinary Items)	894.01	1,616.71	797.10	2,511.22	1,070.40	3,149.38		
4	Net Profit/(Loss) for the period before tax	894.01	1,616.71	797.10	2,511.22	1,070.40	3,149.38		
5	Net Profit/(Loss) for the period after tax	634.79	1,235.48	596.03	1,870.25	1,275.46	3,081.48		
6	Total Comprehensive Income for the period (Comprehensive Income for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))								
7	Profit/(Loss) Share Capital	916.76	819.80	819.80	916.76	916.80	916.76		
8	Earnings Per Share (Basic) (in ₹)	7.58	15.07	8.07	22.85	10.35	37.59		
9	Diluted (in ₹)	7.50	15.07	8.07	22.86	10.35	37.51		

Notes on Standalone and Consolidated Financial Results

1. The above results which are published in accordance with Regulation 33 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on 23rd May 2025. The Financial results have been prepared in accordance with the Accounting Standards ("AS") as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 7 of Companies (Accounts) Rules 2014 by the Ministry of Corporate Affairs and amendments thereof. 2. As per Ministry of Corporate Affairs Notification dated 16.10.2015, Companies whose securities are listed on SME Exchange as referred to in Chapter IX of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2015 are exempted from the compulsory requirement of adoption of Ind AS. 3. The company operates in one segment hence no separate segment reporting is required. 4. Earning per share has been calculated on the weighted average of the share capital outstanding during the end of the half year i.e. 30th September or at the end of the year. Half Yearly EPS is not annualised. 5. The legal issue of arbitration matter involving the Contingent Liability of Rs. 1,034.33 Lakhs is pending for adjudication with the ex-Supreme Court Judge as the sole Arbitrator and financial effect may not be provided on settlement of the matter. 6. The Company has revalued the Property, Plant & Equipment of the company during the year 2023-24 resulting in Revaluation Reserve of Rs. 4,473.95 Lakhs and corresponding increase in Property, Plant & Equipment. In view of the same incremental depreciation of Rs. 199.31 Lakhs has been adjusted against Revaluation Reserve and transfer to Profit and Loss account. 7. In view of the Revaluation Plan submitted by the company as approved by the Hon'ble NCLT, Kolkata dated 12th March 2024, the company has paid the amount constituted Rs.2,876.01 Lakhs along with its SPV M&A/AVB Endeavors Private Limited. The payment was made towards acquisition of shares of M/s N. S. Engineering Projects Pvt Ltd resulting in subsidiary company of the Company & payment of Rs. 4,58.09 Lakhs was made as a capital advance. 8. In regard to profit from Operations and Exceptional Items from the subsidiary company M/s N. S. Engineering Projects Pvt Ltd, by virtue of Order of the NCLT, award of Income Tax MAT has been approved on any income arising out of write-off/write back settlement of liabilities or assets of the company on representation of the Appointed Receiver. 9. During the year the company has acquired 91.70 % of Shares in M/s Cosmic Springs & Engineers Ltd (CSEL) and CSEL became a subsidiary company of Cosmic CRF Ltd with effect from 24th February 2025. 10. The consolidated financial results include the financial result of its both subsidiaries M/s N. S. Engineering Projects Pvt Ltd and M/s Cosmic Springs & Engineers Ltd which became subsidiary of the company during the financial year 2024-25, therefore previous year's comparative figures are not applicable.

For and on behalf of the Board of Directors
Cosmic CRF Limited
Aditya Viram Birla
Managing Director
DIN:06613927

Place: Kolkata

Date: 23rd May 2025

CFS Camlin Fine Sciences

CAMLIN FINE SCIENCES LIMITED

CIN: L74100MH1999CPJ075381
Registered Office: Floor 2 to 5, Building "N G S Point", Plot No. 111, Villi Private Layout Scheme, Opp. University Campus, C.S.T. Road, Kalina, Santacruz (East), Mumbai - 400 098, Maharashtra, India.
Tel: 91-22-67001000; Fax: 91-22-28324404; Email: secretarial@camlinfines.com; Website: www.camlinfines.com

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025

No.	PARTICULARS	STANDALONE					CONSOLIDATED				
		QUARTER ENDED		YEAR ENDED		31.03.2025	QUARTER ENDED		YEAR ENDED		31.03.2025
		31.03.2025 (Audited)	31.12.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)		31.03.2025 (Audited)	31.12.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)	
1	Total Income from Operations	27,259.63	20,507.10	22,032.97	88,649.13	77,326.21	43,746.28	43,102.36	37,665.37	1,66,652.66	1,45,391.22
2	Net Profit / (Loss) for the period from continuing operations (before tax and exceptional items)	1,163.23	(719.47)	(4,675.36)	(2,742.84)	(5,770.40)	3,628.98	869.65	774.24	5,928.62	5,859.21
3	Net Profit / (Loss) for the period before tax from continuing operations (after exceptional items)	1,189.68	(719.47)	(4,868.20)	(12,343.05)	(5,963.24)	3,069.58	869.65	774.24	4,947.10	5,859.21
4	Total Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items)	1,561.84	(562.72)	(4,407.30)	(7,631.05)	(5,138.92)	11.00	(747.16)	(8,178.51)	(15,811.94)	(10,487.51)
5	Net Profit / Loss for the period after tax and non-controlling interests (after exceptional items)										
6	Total Comprehensive Income for the period	1,756.15	(794.84)	(4,429.79)	(7,685.08)	(5,143.38)	590.47	(1,957.80)	(8,270.81)	(17,035.43)	(8,691.10)
7	Equity Share Capital	1,879.21	1,074.95	1,074.95	1,879.21	1,879.21	1,879.21	1,074.95	1,074.95	1,879.21	1,074.95
8	Other Equity				84,347.71	69,896.75				88,288.09	84,800.43
9	Earnings per share (of ₹ 1/-each) (not annualised)										
	-Basic ₹	0.86	(0.33)	(2.59)	(4.41)	(3.04)	(0.04)	(0.24)	(4.53)	(8.03)	(5.49)
	-Diluted ₹	0.85	(0.33)	(2.56)	(4.36)	(3.00)	(0.04)	(0.24)	(4.48)	(7.95)	(5.49)

The above information is an extract of the detailed format of audited results for the quarter and year ended March 31, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited results for the quarter and year ended March 31, 2025 are available on the Company's website at www.camlinfines.com and the Stock Exchange websites i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

Place: Mumbai

Date: May 23, 2025



FOR CAMLIN FINE SCIENCES LIMITED

Ashish S. Dandekar
Chairman & Managing Director
DIN: 01077379

THE BIGGEST CAPITAL ONE CAN POSSESS KNOWLEDGE

FINANCIAL EXPRESS

पोलिसांवर
हल्ला करणारा



केले असून त्यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांना पत्र पाठवले आहे.

कला भेट द्या.